



INTEGRATED LOGISTICS LTD

PILL: SEC: NBA: 21-22/38

12th August, 2021

To

BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort

Mumbai - 400 001.

SCRIP CODE: 526381

To

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

Bandra-Kurla Complex,

Bandra (East),

Mumbai - 400 051.

PATINTLOG

Sub: Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

We refer to our letter dated 11th August, 2021 informing about the Company's Unaudited Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2021.

In this connection and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in The Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on 12th August, 2021.

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED



(SWETA PAREKH) **COMPANY SECRETARY**

CC to:

The Calcutta Stock Exchange Ltd.

(₹ in Lakhs except EPS Data)

3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai-40000 Tel. No.: (022) 22651128 / 29 Email: cb6289@canarabank.com

SALE NOTICE

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Properties under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 31.08.202 for recovery of ₹ 3.73.47.164.20 (as on 31.12.2019 plus further interest and charges from 01.01.2020) due to Canara Bank from M/s. VINITA INTERNATIONAL, Shop No. 127, 128,163 and 164, 2nd Floor, Ashoka Shopping Centre, L. T. Marg, Gokuldas Tejpa Hospital Complex, Crawford Market, Mumbai-400 001.

Sr.	Description of the Property	Reserve Price	Earnest Money
No.		(in ₹)	Deposit (in ₹)
1.	Shop No. 127, 128,163 and 164, 2 nd Floor, Ashoka Shopping Centre, L. T. Marg, G. T. Hospital Complex, Crawford Market, Mumbai-400 001. In the name of Mr. Prateek Nandakishore Maniyar. Admeasuring 115 sq. ft. each (built up)	76,30,000/-	7,63,000/-

The Earnest Money Deposit shall be deposited on or before 30,08,2021 upto 5,00 p. m. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or befor 30.08.2021 upto 5.00 p. m.

Date of inspection of properties on 19.08.2021 with prior appointment with Authorised Office Date up to which documents can be deposited with Bank is 30.08.2021 upto 5.00 p. m. For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provide in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Padmar Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. : (022) 22651128 / 29 Mob. No. 7639236670) or Mr. Sanjeet Kumar (Mob No.: 8797860296) e-mail id : cb6289@ abank.com during office hours on any working day or the service provider M/s. C India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No. 301 Gurgaon, Haryana. Pin-122015 (Contact No. +91 124 4302020 / 21 / 22 / 23 / 24, support@ bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com Contact Person Mr. Hareesh Gowda (Mob.No.: 9594597555)

Date: 10.08.2021 Authorised Officer Canara Bank, ARM-II BRANCH

वैक ऑफ बड़ीदा Crawford Market Branch : Dada Manzil, Ground Floor, 67/69 Mohammed Ali Road, Mumbai - 400 003, India Tel.: 91-022-2345 3196 / 022-2340 1754 / 2340 1755, Fax: 91-022 2345 3195 | Web: www.bankofbaroda.com E-mail: crawfo@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For Movable/Immovable Asset)

The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Deman Notice dated 21.05.2021. Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrowe M/s Aarti Traders, Mr. Suresh Lachmandas Keswani (Proprietor), Mrs. Krishna Suresh Keswani (Guarantor), Mrs. Kamal Suresh Keswani (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 8,65,03,391.30/- (Rupees Eight Crore Sixty Five Lakhs Three Thousand Three Hundred Ninety One and Paise Thirty only) as on 17.05.2021 inclusive of interest up to 17.05.2021 plus unapplied / un serviced

The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and guarantors and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the security interes (Enforcement) Rule 2002 on this 10th day of August, 2021.

The borrower/guarantors and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 8,65,03,391.30/- (Rupees Eight Crore Sixty Five Lakhs Three Thousand Three Hundred Ninety One and Paise Thirty only) as on 17.05.2021 inclusive of interest up to 17.05.2021 plus unapplied / un serviced Interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect o time available to redeem the secured assets.

Description Of The Movable / Immovable Asset:

Interest thereon, within 60 days from the date of receipt of the said notice.

Two Shops at Ground Floor, One admeasuring about 10' x 35' and portion of additional land (DBA) and Other admeasuring 12' x 16' equivalent to 21-3/9 sq. yards and Office Premises and Godown on full 2nd Floor of the said building constructed on the Eastern Portion of Additional land, GBP Room No. 20, area admeasuring 44 s1q. Yards and portion of Additional land (DBA) allotted to Roon No. 20 admeasuring 40-5/9 sq. yard of Barracks No. 1835 and alongwith additiona occupied Government land in front of Room No. 20, Barracks No.1835 (admeasuring 16-5/9 sq. yards), Part of CTS No.27056, Survey Sheet No.67, Village Ulhasnagar-5, District Thane, Taluka and Sub-Registration District Ulhasnagar District and Registration District Thane within the limits of Ulhasnagar Municipa Corporation, in the name of Sureshlal Lachhmandas Keswani

(M H Khan **Authorised Office** Date: 10.08.2021 Bank of Baroda **Crawford Market Branch** Place : Mumbai

Axis Bank Limited ("Axis", "The Bank") hereby invites proposal from ARCs / NBFCs / Fls for

acquisition of its outstanding debt of the following accounts through a competitive bidding

process. The sale of debt is on basis of "As is where is", "As is what is" and "Whatever ther

Receipt of assignment consideration and On or before 3rd September 2021

This assignment is being done under Swiss Challenge Method as described in RBI circula

no. RBI/2016-17/56 - DBR.No.BPBC.9/21.04.048/2016-17 dated 01 September 2016. . The ARCs / NBFCs / Fls ("Bidders") to submit an Expression of Interest (EOI) express

their interest in conducting the due diligence and acquiring the above account(s)/debt, b sending e-mail to Yogesh.nerkar@axisbank.com/smita.patange@axisbank.com on o

Preliminary Information Memorandum (PIM) will be shared with the Bidders wh

express their interest in acquiring the above account(s)/debt(s), subject to execution of a

Non-disclosure Agreement, in the format prescribed by Axis Bank Ltd. The PIM will contain brief details of the above account(s)/debt(s). Such information is furnished or

the basis of data available with Axis Bank Ltd. and shall not be deemed to be

representation by Axis Bank Ltd. about quality of assets. The Bidders shall conduct the

Due diligence/independent verification shall be undertaken by the participating Bidde at their own costs. By virtue of submission of the offer, it shall be deemed that the participating Bidders have conducted their own independent due diligence, investigation analysis and independent verification in all aspects covering the liabilities, legal proceedings, encumbrances and any other dues etc., to their complete satisfaction. During the process, format of bid document will be provided to the participating Bidders wh would be required to submit the signed bid document along with details (Name. Designation Phone Number and Email Address) of Officials authorized for submitting the bid and fo representing the institution in the auction process. Scan copy of the signed Bid Document is to be submitted on email id Yogesh.nerkar@axisbank.com/ smita.patange@axisbank.com/ Also, the hard copy of the signed bid document and other documents mentioned in the sam should be delivered to the Senior Vice President, Structured Assets Group, Axis Bank Ltd. Corporate office, 7º Floor, South Wing, Wadia International Centre, Pandhurang Budhkar Marg

Worli, Mumbai - 400025. All the necessary documents along with the bid should reach us of

Conditional and contingent offers shall be liable to be disqualified by Axis Bank Ltd.

10. Evaluation of the offers shall be at the sole discretion of Axis Bank Ltd.

The participating Bidders shall not be entitled to withdraw or cancel its offer once submitted

1. The offer shall remain valid till 6th September 2021 within which period, the entire process of

2. Axis Bank Ltd. reserves the right to modify, alter the terms and conditions of sale and als reserves its right to reject any or all the bids, withdraw the assets from sale, defer of

cancel the sale, in totality at any stage, without assigning any reason whatsoever, if in the

view of Axis Bank Ltd., the process is not viable or it would prejudicially affect the interest

of Axis Bank Ltd. owing to any reason. All decisions of Axis Bank Ltd. in regard to the sal

process shall be final and conclusive. No claim for compensation on account of rejecti

3. The assignment of debt is subject to approval of the competent authority of Axis Bank

Ltd. Axis Bank Ltd. also reserves the right to reject any offer without assigning an

14. The highest bidder, on being accepted/ confirmed as the successful bidder by the

competent authority of Axis Bank Ltd., would have to pay the entire purchas

consideration and also execute the assignment agreement within the time perior specified in the communication of acceptance/ confirmation given by Axis Bank Ltd.

The successful bidder ("Assignee") shall be solely and absolutely responsible for

completion of all statutory, regulatory and other compliance and all costs and expense towards stamp duty and registration charges towards transfer/ assignment of assets sha

of bids and/ or rescinding/ cancellation of sale process shall be entertained.

be completed. The timelines may be extended only at the discretion of Axis Bank Ltd.

receipt of assignment consideration, execution of assignment agreement, etc. will have t

own due diligence, investigation, analysis and independent verification. In case there are more than one hidder, the sale would be held through E-auction a Structured Asset Group, Corporate Office at 7th Floor, C-2, Wadia International Center Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400025, details of which would be provided to

the participating Bidders during the course of process.

or before 2" September 2021 by 03.00 p.m IST.

be borne by the Assignee

Date: 12th August 2021

. The assignment shall be on upfront 100% Cash Basis only.

s" and "No Recourse

M/S R T STAR SOLITAIRES

Expression of Interest

Timeline for Due Diligence

Documents/Binding offer Declaration of successful bidder

Authority of Axis Bank Ltd.)

ARCs / NBFCs / Fls to submit

Last Date of submission of Bid

Issuance of acceptance by Axis Bank Ltd.

execution of Assignment Agreement The broad terms of the offer are as follows:

before 17th August 2021 by 05:00 p.m.

Name of Account

Bid Process

AXIS BANK LIMITED (CIN: L65110GJ1993PLC020769)

Structured Assets Group, Corporate Office, "Axis House", C-2, 7th Floor, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worll, Mumbai - 400025

MENT OF DUES UNDER SWISS CHALLENGE PRO

Principal Outstanding as on 31-05-2021 Reserve Price

17th August 2021 by 05:00 p.m. IST

On or before 2rd September 2021

18th August 2021 to 1st September 2021

On or before 2th September 2021 by 03:00 p.m. IST

On or before 2rd September 2021 by 05:00 p.m. IST

(Rupees In crore

Public Notice

Baldota Brothers Pvt. Ltd a company registered under the Companies Act 1956 is hereby giving notice that if has decided to sell the flat situated at Vasant Mahal, 5th Floor, Flat No 30, C-Road, Churchgate, Mumbai 400020, Maharashtra, India. The company wants to sell it on as is where is basis. Interested Parties may please contact on 9869038866 (Brokers please excuse.)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my clients are in the process of purchasing Unit No. 3/01 asuring 898 sq. ft carpet area and Unit No. 3/02 admeasuring 898 sq. ft carpet area both situated on the 3rd Floor , Siddhivinayk CHS Ltd ,569 Khushaldas Parekh Marg ,Five Gardens Matunga, Mumbai 400019 togeth

eferred to as "Premises"). Any person/s claiming any interest in the aforesaid, Unit No. 3/01 admeasuring 898 atoresaid, Unit No. 3/01 admeasuring 89s sq. ft carpet area and Unit No. 3/02 admeasuring 89s sq. ft carpet area both situated on the 3rd Floor ,Siddhivinayk CHS Ltd ,569 Khushaldas Parekh Marg ,Five Gardens Matunga, Mumbai 400019 tog vith 2 car parks or any part thereof by way o tenancy, sale, gift, lease, inheritanc exchange, Mortgage, Charge, Lien, trus possession, easement, attachment o nake the same known with substantiating documents to the undersigned at ANOOF MEHTA, ADVOCATE, PLOT NO. 179 SHAKTI NIWAS, GROUND FLOOR, SIR BHALCHANDRA ROAD,HINDU COLONY DADAR FAST, MUMBAI-400014 in writing within 10 days from the date hereof, failing which the claim ,if any ,shall be conside

Date: 11 08 2021

ADVOCATE

Empire Industries Limited

CIN: L17120MH1900PLC000176 Registered Office: 414 Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013 Ph: 66555453 Fax: 24939143 Email: investor_relations@empiremumbai.com

Website: www.empiremumbai.com **EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

	QUARTER E			DED	YEAR ENDED	
Sr. No.	Particulars	30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	
1	Total income from operations	10,172.13	14,445.45	9,445.77	51,359.26	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	391.48	44.02	310.98	1,269.62	
3	Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	391.48	44.02	310.98	1,269.62	
4	Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	351.48	385.19	230.98	1,320.79	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	354.54	405.39	228.32	1,333.01	
6	Equity Share Capital	600.00	600.00	600.00	600.00	
7	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - Basic Diluted	5.85 5.85**	6.42 6.42**	3.85 3.85**	22.01 22.01	

The Company's operations and financial results for the quarter have been impacted by the lockdown imposed to contain the spread of second wave of COVID-19. The Company has assessed the impact of pandemic on its financial results/position based on the internal and external information available up to the date of approval of these financial results and expects to recover the carrying value of its assets. The Company continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome. The Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2021 have been reviewed by

the Audit Committee and approved by the Board of the Company in the meeting held on August 11, 2021 This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable

The Segment result is prepared in accordance with the Accounting Standard-108 "Operating Segment" as notified in the Companies (Accounting Standard) Rules

The figures for the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to conform current period's classification.

Statutory Auditors have conducted a limited review of the financial results for the quarter ended June 30th 2021 under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 and have expressed an unqualified opinion.

For EMPIRE INDUSTRIES LIMITED

(Rs in Lakhs)

S.C. MALHOTRA

MERCURY LABORATORIES LTD. CIN: L74239MH1982PLC026341 Read, Office: First Floor 18, Shreeii Bhuvan

51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002 Website: www.mercurylabs.com
Email: secretarial@mercurylabs.com Telephone: 022 66372841

Statement of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2021

Telephone No.: 0265-2280180/181

(Rs. in lacs) Three Months Ended Ended **Particulars** 30 June 2021 31 March 2021 30 June 2020 31 Mar. 2020 Audited Unaudited Total Income from Operations (net) 1,565.26 1,810.60 1,338.51 6,948.17 5.811.87 Net Profit / (Loss) for the period 179.21 126.63 135.7 790.90 432.91 Net Profit / (Loss) for the period 179.21 126.63 135.77 790.90 432.91 before tax Net Profit / (Loss) for the period 124.61 68.69 96.07 533.75 322.81 after tax 322.81 Total Comprehensive Income for 124.61 68.69 96.07 533.75 the period (after tax) **Equity Share Capital** 120.00 120.00 120.00 120.00 120.00 Earnings Per Share 10.38 5.72 44.48 26.90 8.0 (of Rs. 10/- each) # 26.90 1. Basic 2. Diluted 10.38 5.72 8.01 8.01 5.72 26.90

#Not Annualised

NOTES ON UNAUDITED FINANCIAL RESULTS:

- The above results were reviewed by the Audit Committee and have been approved by Board of Directors at their respective meetings held on August 10, 2021 at Vadodara.
- The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms with Regulation 33 of SEBI (LODR), 2015 and SEBI Circular dated 05.07.2016.
- The business of the Company fall under Single Segmenti.e. "Pharmaceuticals Products".
- Previous quarter's figure have been re grouped / re classified, wherever necessary to confirm to current period
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of Stock Exchange www.bseindia.com and company's website www.mercurylabs.com

By Order of Board of Directors For Mercury Laboratories Limited

Rajendra R. Shah

ASHOKA REFINERIES LIMITED

Date : August 11, 2021

CIN NO: L15143CT1991PLC006678 Regd. Off. :- 501, Wallfort Ozone, Fafadih Chowk, Raipur-492001 Statement of Un-Audited Financial Results for the Quarter ended 30.06.2021

S.			Year ended		
NO.	Particulars	30-Jun-21	31-Mar-21	30-Jun-20	31-Mar-21
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income	61.82	71.81	0.00	76.81
2	Profit/Loss before exceptional				
	items and tax	2.07	3.10	(1.76)	(3.70)
3	Profit/(Loss) before tax (after	Manufacture.		*90.00.00 000000	***************************************
	extra-ordinary items)	2.07	3.10	(1.76)	(3.70)
4	Profit/(loss) for the period	2.07	1.14	1.13	(3.60)
5	Total Comprehensive Income for				
	the period	2.07	15.65	(1.76)	30.82
6	Paid-up Share Capital (par value			\$26 Close	
	Rs. 10/- each fully paid up)	340.19	340.19	340.19	340.19
7	Reserve excluding Revaluation				
	reserves as per balance sheet of				
	previous accounting year				
8	Earnings per equity share				
	(Par value Rs. 10 each)				
	i) Basic	0.06	0.46	(0.05)	(0.11)
	ii) Diluted	0.06	0.46	(0.05)	(0.11)

NOTES TO RESULTS: The above is an extract of the detailed format of Annual Financial results filed with the stock exchange under Regulation -33 of the SEBI (LODR), 2015. The full format of results are available on Company's website http://www.ashokarefineries.com/ as well as on the website of BSE Limited.

ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS Place: Raipur SD/- Surendra Singh Sandhu, MD Date: 11.08.2021

Refreshing the Planet

E ION EXCHANGE

Regd. Office: Ion Exchange (India) Limited, Ion House.

PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5" Floor, 48 Gazdarbandh, North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054. Tel.: 022-26050021, 26052915, Fax No.: 022-26052554 Website: www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

D FINANCIAL PESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

			(Rupess in Lak
Particulars	Quarter ended (30/06/2021) Unaudited	Quarter ended (30/06/2020) Unaudited	Year ended (31/03/2021) Audited
Total income from operations (net)	5106.92	1588.09	21224.93
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(78.74)	(115.30)	27.17
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(78.74)	(115.30)	27.17
Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or Extraordinary items)	(80.81)	(97.83)	5.49
Total Comprehensive income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(9.72)	(90.71)	104.86
Equity Share Capital (Face value Rs. 10/-)	2603.59	1653.59	2603.59
Other Equity (excluding Revaluation Reserve)	_	_	9058.02
Earnings Per Share Face Value of Rs. 10/- each for Continuing and Discontinued operations - Basic - Diluted	(0.31) (0.31)	(0.59) (0.59)	0.03 0.03

The results of the quarter ended 30th June, 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11th August, 2021. They have been subjected to limited review by the statutory auditors.

For the quarter ended 30th June year to date figures are not given as they are identical with quarterly figures. The rapid spread of the Covid-19 pandemic globally followed by lockdown in the country has impacted our performance during the quarter. The company has put in various measures to protect its employees as well as customers from the spread of infection by introducing social distancing, wearing of masks, frequent sanitisation of facilities and regular training to employees for spreading awareness. The company has been operating its truncated services all through the lockdown and gradually scaling up its operations in compliance with the guidelines issued by the central/state and local authorities from time to time.

During the previous year the company raised Rs 9.50 Crores through right issue of Rs 95.00,000 shares. Out of the proceeds of Rs 9.50 Crores, the Company has utilized Rs 3.02 Crores during the quarter ended 30" June, 2021 is Rs 3.10 Crores. This money is utilized towards right issue expenses of Rs 0.47 Crores and repayment of Fixed Deposit of Rs 2.63 Crores. The unutilized balance amount of Rs 6.40 Crores is in Fixed Deposits and Current Account with Banks.

Previous period's and year's figures have been recast / restated wherever necessary.

By Order of the Board For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

Place: Mumbai Date: 11-08-2021

(HARI NAIR) MANAGING DIRECTOR

Managing Director - DIN: 00169061

Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai - 400 011. www.ionindia.com | CIN: L74999MH1964PLC014258 EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

	·				INR in Lacs
			Stand	lalone	
Sr.	D-st-st-ss	(Quarter Ende	d	Year Ended
No.	Particulars	30.06.2021 Unaudited	31.03.2021 Audited	30.06.2020 Unaudited	31.03.2021 Audited
1.	Revenue from operations	30,057	43,292	25,972	140,176
2.	Other income	977	996	800	3,678
3.	Total income	31,034	44,288	26,772	143,854
4.	Profit before tax	3,747	8,182	2,904	19,587
5.	Net profit after tax	2,745	6,283	2,127	14,597
6.	Total comprehensive income	2,769	6,447	2,104	14,692
7.	Paid-up equity share capital	1,467	1,467	1,467	1,467
8. 9.	Other equity (excluding revaluation reserves) Earnings per equity share (EPS)		200	55,000	61,231
J.	(not annualised)		-1.14		
	a) Basic EPS (INR)	22.33	51.11	17.30	118.75
	b) Diluted EPS (INR)	22 33	51 11	17.30	118 75

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

	()	35			INR in Lacs		
		Consolidated					
Sr.	Particulars		Quarter Ende	d	Year Ended		
No.		30.06.2021 Unaudited	31.03.2021 Audited	30.06.2020 Unaudited	31.03.2021 Audited		
1.	Revenue from operations	31,412	44,515	26,525	144,952		
2.	Other income	724	1,379	551	3,309		
3.	Total income	32,136	45,894	27,076	148,261		
4.	Profit before tax	3,326	9,005	2,567	19,511		
5.	Net profit after tax	2,323	7,048	1,748	14,333		
6.	Total Comprehensive Income	2,348	7,273	1,671	14,306		
7.	Paid-up equity share capital	1,423	1,423	1,423	1,423		
8. 9.	Other equity (excluding revaluation reserves) Earnings per equity share (EPS) (not annualised)		29620530	10 T 24 55 0 C	49,160		
	a) Basic EPS (INR)	20.14	59.17	14.92	121.41		
	b) Diluted EPS (INR)	20.14	59.17	14.92	121.41		

Place : Mumbai

Authorized Signat

Date : 10th August 2021

The above financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') have been reviewed by the Audit Committee at a meeting held on 10th August 2021 and approved by the Board of Directors at their meeting held on 10th August 2021. The above results have been subjected to 'limited review' by the statutory auditors of the Company. The financial results are prepared in accordance with the Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies.

The figures for the quarter ended 31th March 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended 31st March 2021 and the unaudited year to date figures upto 31st December 2020, which were subjected to limited review.

Earnings per equity share includes Ind AS impact of consolidation of equity shares held by IEI Shareholding (Staff Welfare) Trusts and HMIL Shareholding Trusts.

for the guarter ended 30th June 2021; 2.373.614 shares.

for the quarter and year ended 31st March 2021: 2,373,614 shares.

for the quarter ended 30th June 2020: 2,368,939 shares.

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended 30th June 2021 filed with BSE Limited under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full formats of standalone and consolidated financial results for the quarter ended 30th June 2021 are available on the stock exchange website at www.bseindia.com as well as on the company website at www.ionindia.com The figures for the corresponding previous periods have been regrouped/reclassified, wherever

necessary, to make them comparable. For Ion Exchange (India) Limited

Raiesh Sharma **Chairman and Managing Directo**

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2nd Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02
Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1st Lane, Ambawadi,
Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788

Email: investor.relations@kashyaptele-medicines.com • Website: www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30™ JUNE, 2021 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

Sr.	Particulars _	Quarter	one)	Year Ended	
No.		30/06/2021 (Unaudited)	31/03/2021 (Audited)	30/06/2020 (Unaudited)	31/03/2021 (Audited)
1.	Total income from Operations	5.00	3.75	5.24	18.54
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional Items and/or Extraordinary Items)	0.90	(0.53)	1.71	1.49
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and / or Extraordinary items)	0.90	(0.53)	1.71	1.49
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary items)	0.69	(0.41)	1.32	1.10
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	0.69	(0.41)	1.32	1.10
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year			*****	(237.79)
8.	Earnings per share (of Rs. 1/- each) not annualised 1. Basic 2. Diluted	0.001	(0.001)	0.003	0.002

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the first quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com) The financial results have been preparedin accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30th June, 2021have been reviewed by the Audit Committee and

The above Unaudited Financial results on the Company for the first quarter ended soft some, See That's both formed by a proved by the Board of Directors at their respective meetings held on 10th August, 2021.

The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of the above Unaudited Financial Results for the first quarter ended 30th

June, 2021 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

5.The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comp

For, Kashyap Tele-Medicines Limited Date : 10/08/2021 on behalf of Board of Directors Place : Ahmedabad Sd/- Amit Agrawal

*REQUEST TO THE SHAREHOLDERS FOR UPDATION OF THIER E-MAIL IDS Pursuant to the circulars issued by the McA and SEBI stating the requirement of conducting AGM Upto 31 st December, 2021 through Video Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and in order to effectively communicate the necessary information related to AGM of the Company to the Shareholders, the Company hereby request to all the shareholders to kindly update their respective E-Mail IDs and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company in the form and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

KASHYAP TELE-MEDICINES LIMITED



नाशिक महानगरपालिका, नाशिक.

राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक- ४२२००२ उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग

(ई-टेंडर) निविदा सुचना क्र. ०७ सन २०२१-२०२२

मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे अनुसूची प्रकरण ५ संविदा नियम २ (१) अन्वये महानगरपालिकेच्या खालील नमूद केलेल्या कामाकरीता महाराष्ट्र शासन, केंद्र शासन अथवा निम शासकीय संस्थेकडे केलेल्या कामाच्या अनुभवी मक्तेदारांकडुन सन २०२१–२२ करिता वार्षिक दर मंजुरी कामी ई–टेंडर (ऑनलाईन) निविदा

मागवि	त आहोत.		मागवित आहोत.						
अ.नं.	कामाचे नाव	निविदा र.रू.	निविदा बयाणा र.रू.	कोरे निविदा फार्म फी रूपये	कामाची मुदत				
٩	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. २० मधील जलाराम कॉलनी उद्यान, अश्विनी कॉलनी उद्यान, लोबो अपार्टमेंन्ट उद्यान, त्रयंबक– नगर उद्यान, कृषीनगर इ. उद्यानांचे नुतनीकरण करणे.	३०,६०,८२५/-	३०,६०८/−	५०० + ९० + १८ % GST	६ महिने				
२	नविन नाशिक विभागातील प्र.क्र. ३१ मधील मुरलीधर नगर उद्यान नुतनीकरण करणे.	२९,९९,७३१/-	२९,९९७/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने				
3	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १७ मधील हरिओम सोसायटी, महालक्ष्मी सोसा, हेरंभ सोसा., तलाठी कॉलनी, एमएस.ई.बी कॉलनी, अपुर्वा कॉलनी इ. उद्यानांचे नुतनीकरण करणे.	२८,८६,६५८/-	२८,८६६/-	400 + 80 + 92 % GST	६ महिने				
8	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १८ मधील विविध उद्यानांचे नुतनीकरण करणे.	२५,१०,४५१/-	२५,१०४/-	400 + 90 + 96 % GST	६ महिने				
ч	नाशिक (पश्चिम) प्र.क्र. ७,१२ व १३ मधील नव्याने विकसित झालेले उद्याने व जॉगीग ट्रॅक ची देखभाल करणे.	98,99,288/-	98,992/-	400 + 90 + 96 % GST	६ महिने				
ĸ	सातपुर विभागातील प्र.क्र. १० (ब) मधील सर्वे नं. ४९६ येथील पपया नर्सरी जवळील जॉगीग ट्रॅंक लगत असलेल्या मनपा खुल्या जागेत उद्यान विकसित करणे.	9८,२८,६००/-	१८,२८६/-	400 + 80 + 92 % GST	६ महिने				
Ø	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. २२ मधील विविध उद्यानांचे नुतनीकरण करणे.	94,42,020/-	৭५,५२७/-	५०० + ९० + १८ % GST	६ महिने				
۷	नाशिक पश्चिम प्र.क्र. १३ मधील पटेल कॉलनी येथील (कामगार न्यायालयाचे बाजुचे) उद्यान नुतनीकरण करणे बाबत.	94,0२,६८०/-	१५,०२६/-	400 + 90 + 9८ % GST	६ महिने				
9	नाशिकरोड विभागातील प्र.क्र. १९ मधील विविध उद्यानांचे नुतनीकरण करणे.	98,34,009/-	98,340/-	400 + 90 + 9८ % GST	६ महिने				
90	नविन नाशिक विभागातील प्र.क्र. २५ मधील कामटवाडे शिवारातील नंदनवन कॉलनी येथील खुल्या जागेत उद्यान विकसित करणे.	90,99,028/-	90,88७/-	400 + 90 + 9८ % GST	४ महिने				
99	नविन नाशिक विभागातील प्र.क्र.२४ मधील सिडको बालोद्यान येथे पर्जन्य् वाहिनी विकसित करणे.		७,४९५/-	400 + 90 + 9८ % GST	४ महिने				
92	नविन नाशिक विभागातील प्र.क्र. २८ (ङ) मधील राजे छत्रपती समाज मंदीर सर्व्हे नं. २२६ (पै) अंबड शिवार खुली जागा सुशोभिकरण करणे.	७,४८,२१७/-	७,४८२/-	५०० + ९० + १८ % GST	४ महिने				
93	नाशिक पुर्व विभागातील प्र.क्र. १५ मधील वसंतबहार सोसायटी येथील उद्यान नुतनीकरण करणे.	६,०४,९६६/-	६,०४९/-	400 + 90 + 9८ % GST	४ महिने				
98	नविन नाशिक विभागातील प्र.क्र. २८ मधील, अंबड शिवारातील गट क्र. ३०२ श्रीकृष्ण मंदीर उद्यान नुतनीकरण करणे.	8,99,283/-	8,99८/-	400 + 90 + 92 % GST	३ महिने				
94	पंचवटी विभागातील प्र.क्र. १ मधील शनि मंदीर उद्यान नुतनीकरण करणे.	३,९४,२७६/-	३,९४२/-	५०० + ९० + १८ % GST	३ महिने				
9६	पंचवटी विभागातील प्र.क्र. ३ मधील पुरुष व महिला व्यायामशाळा, कृष्ण नगर येथील उद्यानाचे नुतनीकरण करणे.	3,09,042/-	३,७१०/-	400 + 90 + 9८ % GST	३ महिने				
90	नविन नाशिक प्र.क्र. २९ मधील राजरत्न नगर उद्यानात प्राणी शिल्प बसविणे. (फेरनिविदा)	३,६९,०४०/-	३,६९०/-	400 + 90 + 9८ % GST	३ महिने				
9८	नविन नाशिक प्र.क्र. २५ मधील सर्वे.नं.१०/२ शिवप्रकाश कॉलनी उद्यानाचे सुशोभिकरण करणे.	२५११५१/-	२५११/-	400 + 90 + 96 % GST	३ महिने				

- निविदा बयाणा रक्कम मा. आयुक्त, मनपा, नाशिक यांचे नावे ऑनलाईन अपलोड करण्यात यावी.
- २) निविदा संचाची विक्री https://mahatenders.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन निविदा सुचनेत नमुद केलेल्या तारखेनुसार सुरु आहे. कामाबाबत नमुद केलेल्या सविस्तर निविदा अटीशर्ती उपरोक्त संकेत स्थळावर अपलोड करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार निविदा सादर करण्यात यावी.
- ३) ऑनलाईन निविदा संच विक्री दि. १३/०८/२०२१ ते ३०/०८/२०२१ पर्यंत राहील.
- ४) ऑनलाईन सादरीकरणाची दि. ३०/०८/२०२१ रोजी दु. ३.०० वाजे पर्यंत राहील.
- ५) वरील अ.नं. ११ ते १६ व १८ च्या कामांसाठी मक्तेदारास समान कामाचा अनुभव असणेची आवश्यकता नाही. तथापि योग्य वर्गातील पंजीकृत असणे आवश्यक आहे.
- ६) ऑनलाईन सादर केलेल्या निविदा शक्य असल्यास दि.३१/०८/२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. उघडण्यात येईल. कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारणे याबाबतचे अंतीम अधिकार मा. आयुक्त, मनपा नाशिक यांचा राहील.

जनसंपर्क/जा.क्र/१८२ दि.११/८/२०२१

🙏 ॲक्सिस बँक लि.

' कोरोनाची थांबवा साथ, वारंवार धुवा आपले हात... !

उप आयुक्त (उद्यान) नाशिक महानगरपालिका, नाशिक

शाखेचा पत्ता: ॲक्सिस बँक लि., ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, एमआयडीसी, ऐरोली नॉलेज पार्क,

मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८

नोंदणीकृत कार्यालय : ॲक्सिस बँक लि., त्रिशूल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डनजवळ, एलिस

ब्रिज, अहमदाबाद - ३८० ००६





PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5" Floor, 48 Gazdarband North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054. Tel.: 022-26050021, 26052915, Fax No.: 022-26052554

Website: www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

Particulars	Quarter ended (30/06/2021) Unaudited	Quarter ended (30/06/2020) Unaudited	Year ended (31/03/2021) Audited
Total income from operations (net)	5106.92	1588.09	21224.93
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(78.74)	(115.30)	27.17
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(78.74)	(115.30)	27.17
Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or Extraordinary items)	(80.81)	(97.83)	5.49
Total Comprehensive income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(9.72)	(90.71)	104.86
Equity Share Capital (Face value Rs. 10/-)	2603.59	1653.59	2603.59
Other Equity (excluding Revaluation Reserve)	<u> </u>		9058.02
Earnings Per Share Face Value of Rs. 10/- each for Continuing and Discontinued operations - Basic - Diluted	(0.31) (0.31)	(0.59) (0.59)	0.03 0.03

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE, 2021

The results of the quarter ended 30° June, 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11° August, 2021. They have been subjected to limited review by the statutory auditors.

For the quarter ended 30th June year to date figures are not given as they are identical with quarterly figures. The rapid spread of the Covid-19 pandemic globally followed by lockdown in the country has impacted our performance during the quarter. The company has put in various measures to protect its employees as well as customers from the spread of infection by introducing social distancing, wearing of masks, frequent sanitisation of facilities and regular training to employees for spreading awareness. The company has been operating its truncated services all through the lockdown and gradually scaling up its operations in compliance with the guidelines issued by the central/state and local authorities from time to time.

4. During the previous year the company raised Rs 9.50 Crores through right issue of Rs 95,00,000 shares. Out of the proceeds of Rs 9.50 Crores, the Company has utilized Rs 3.02 Crores during the quarter ended 30° June, 2021 and total utilization till 30° June, 2021 is Rs 3.10 Crores. This money is utilized towards right issue expenses of Rs 0.47 Crores and repayment of Fixed Deposit of Rs 2.63 Crores. The unutilized balance amount of Rs 6.40 Crores is in Fixed Deposits and Current Account with Banks.

5. Previous period's and year's figures have been recast / restated wherever necessary.

By Order of the Board For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

Place: Mumbai Date: 11-08-2021

(HARI NAIR) MANAGING DIRECTOR

जाहीर सूचना

सामान्य जनतेला आणि सर्व संबंधितांना यादारे सचना देण्यात येते की. आम्ही गिरगाव विभागाचा सीटीएस क्र.११८९ धारकजिमनीवर स्थित टोपीवाला लेन, डॉ.डी.बी.मार्ग, मुंबई ४०० ००७ येथील न्यू टोपीवाला सीएचएस लि. अशा ज्ञात इमारतीमधील १ल्या मजल्यावरील रुम/फ्लॅट क्र.१२, मोजमापीत १८० चौ.फु. चटई क्षेत्र त्यासह न्यू टोपीवाला सीएचएस लि. (नोंदणी क्र.एमय्एम/डब्ल्युडी/ एचएसजी(टीसी)/९१८६/१२-१३/ईएसटीडी.२०१३) मधील सदर फ्लॅटच्या संदर्भातील शेअर्सच्या संदर्भात आमचे अशिल श्री. अक्षय तुकाराम केल्स्कर यांच्यावतीने नामाधिकार तपासत आहोत.

कोणत्याही व्यक्तींना वरील सदर फ्लॅटमध्ये कोणताही हक्क, नामाधिकार, हक्कदार आणि दावा जसे की मालकीहक, खरेदी, हस्तांतर, भाडेपट्टा गहाण, धारणाधिकार, भेट, प्रभार कुळवहिवाट, परवाना किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर निम्नस्वाक्षरीकारांना खालील पत्त्यावर त्रशा टाञ्यांच्या सर्व कागटपत्रासह या प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे मानण्यात येईल की, तसे दावे अस्तित्वात नाही आणि त्या प्रसंगी कोणत्याही पुढील संदर्भ किंवा सूचनेशिवाय सदर रुम/फ्लॅटच्या नंदर्भात गहाण निर्माण केले जाईल आणि तसे दावे जर असल्यास, ते त्यागित समजले जातील याची कृपया नोंद

सचिन व्ही. मसुरकर एसव्हीएम लीगल वकील उच्च न्यायालय २०४, नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, १ला मजला, १०४, डी.एन. रोड, सुविधा हाॅटेलवर, मुंबई जिल्हा को.ऑप. बँक समोर, सी.एस.टी. मुंबई-४०० ००१ द्र. : ०२२-२२ ०७ ३७३१/३३

मागणी नोटीस

अधिकृत अधिकारी,

≫NSE

National Stock Exchange of India Limited 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

सार्वजनिक सूचना

सेबी (इक्रिटी शेअर्सचे डीलिस्टिंग) नियमने, २००९ चे नियमन २२ (६) तसेच सेबी (इक्किटी शेअर्सचे डीलिस्टिंग) नियमने २०२१ चे नियमन ३२ (५)(ए) यांच्या परिभाषेमध्ये इक्किटी शेअर्सच्या अनिवार्य डीलिस्टिंगसाठी जाहीर नोटीस.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इक्विटी शेअर्सचे डीलिस्टिंग) नियमने, २००९ चे नियमन २२ (६) ('नियमने') तसेच सेबी (इक्विटी शेअर्सचे डीलिस्टिंग) नियमने २०२१ चे नियमन ३२ (५)(ए), सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (नियमन) अधिनियम, १९५६ चे कलम २१ ए, सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (नियमने) नियम, १९५७ आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे ('एक्स्चेंज') उप-विधी आणि नियमने यांच्या परिभाषेमध्ये, ०३ सप्टेंबर २०२१ पासून कंपन्यांचे इक्विटी शेअर्स डीलिस्ट (त्यामधील व्यवहारासाठीचा प्रवेश मागे घेणे) करण्याचे ठरवण्यात आलेले आहे.

अनिवार्यपणे डीलिस्ट झालेली कंपनी

एक्सएल एनर्जी लिमिटेड *नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ताः

एच.क्र.१९-६६/११/डी-४, लक्ष्मीपुरम कॉलनीच्या समोर, ईसीआयएल, कापरा, मेदचाल मलकजगिरी, हैदराबाद - ५०००६२

वाजवा कम	ति : शून्य	200
अनुक्रमांक	प्रवर्तकांची नावे	**प्रवर्तकाचा पत्ता
१	श्री साहस्य एन्टरप्राइझेस प्रायव्हेट लिमिटेड	सी२, पुजा प्लाझा, खारखाना रोड, विक्रमपुरी, सिकंदराबाद - ५००००९
2	दिनेश कुमार	
3	अनिश मित्तल	
٧	शशांक कुमार	उपलब्ध नाही
4	शाहरुख कुमार	10.70000000000000000
ξ	अक्षय मित्तल	
b	विपलव मित्तल	1

हित सिंटेक्स लिसिटेड

नोदणीकृत कार्यालयाचा पत्ताः

२,३,४ व ५ सेक्टर ए, इंडस्ट्रियल ग्रोथ सेंटर, पिलुखेडी, राजगड, मध्यप्रदेश -४६५६६७

**प्रवर्तकाचा पत्ता

वाजवी किंमत : शून्य (₹ १.६२/-) अनुक्रमांक | प्रवर्तकांचे नाव रितिका कुमार

मनिष कुमार

3	नरद्र कुमार c/o देवमन् फॅमिल ट्रस्ट	गी उपलब्ध नाही
x	मनिष कुमार c/o आरडीएम फॅमिली ट्रस्ट	
लिकिडे	शनमुळे (परिसमापनामुळे) निलंबित झालेल्या कंपन्या #
		पनीचा पत्ता

जेव्हीएल ऑयो तिल्मपूर गाव, घाझीपूर रोड, आशापूर, इंडस्टीज लिमिटेड # वाराणसी - २२१००७

* एक्स्चेंजच्या नोंदींप्रमाणे पत्ता उपलब्ध ** एमसीए वेबसाइटप्रमाणे पत्ता उपलब

लिक्किडेशनमुळे (परिसमापनामुळे) डीलिस्ट झालेल्या कंपन्या

अनिवार्यपणे डीलिस्ट करण्याच्या परिणामांमध्ये पुढीलचा समावेश आहे: ए. वरील कंपन्या ०३ सप्टेंबर, २०२१ पासून स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट (सूचीबद्ध) होणे बंद होईल. या कंपन्या (लिक्विडेशनमुळे डीलिस्ट झालेल्या कंपन्या वगळता) स्टॉक एक्स्चेंजच्या डिसिमिनेशन बोर्डावर हलवण्यात येतील.

बी. समभाग नोंदणी रद्द करण्याच्या निबंध २४ प्रमाणे रद्द करण्यात आलेली कंपनी, त्याचे पुर्णवेळ संचालक, प्रवर्तक आणि गटकंपन्याना अनिवार्य नोंदणी रह झालेल्या तारखेपासून १० वर्ष प्रतिभृती बाजारांत प्रवेश करण्यापासून रोखण्यात येत आहे.

सी. सार्वजनिक भागधारकांना यामधुन बाहेर निघण्याची संधी देण्याची आणि स्टॉक एक्सचेंज ला वाजवी मुल्यांकनाची माहीती पुरविण्याची जबाबदारी प्रवर्तकांची राहील. प्रवर्तकांनी बाहेर पडण्याची संधी न दिल्यास, त्यांच्या विरूद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सदर कंपन्या लिक्विडेशनमध्ये आहेत, त्यामुळे -

ए. ०७ सप्टेंबर २०१६ च्या एसईबीआय सर्क्युलर क्र. SEBI/HO/CFD/DCR/ CIR/P/2016/81 मधील तरतूदी सदर कंपन्यांना लागू होणार नाहीत.

बी. लिक्विडेशनमध्ये असलेल्या कंपन्यांसाठी एसईबीआयकडून पुढील निर्देश जारी कंपनी, प्रोव्हिजनल लिक्विडेटरच्या नेमणूकीआधी किंवा बंद करण्याच्या आदेशाखाली असताना, अनिवार्यपणे डिलिस्ट केली गेली असल्यास,

डिलिस्टिंग रेग्युलेशन्सच्या अधिनियम २४ अन्वये घातले गेलेले निबैंध सदर कंपनीस लागू होतील. कंपनी, प्रोव्हिजनल लिक्विडेटरच्या नेमणूकीआधी किंवा बंद करण्याच्या आदेशाखाली असताना, अनिवार्यपणे डिलिस्ट केली गेली नसल्यास. डिलिस्टिंगची प्रक्रिया कायदेशीर कार्यवाहीने करण्यात येईल आणि डिलिस्टिंग

रेग्युलेशन्सच्या अधिनियम २४ अन्वये घातले गेलेले निबंध सदर कंपनीस लागू या संदर्भात काही शंका असल्यास डिलिस्टींग कमिटी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ

इंडिया लिमिटेड, एक्सचेंज प्लाझा, सी-१, ब्लॉक-जी, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ ला उद्देशून पत्रव्यवहार केला जाऊ शकतो. टेलिफोन : +९१ २२ २६५९८१०० (२३४०९). ई-मेल: compliance_listinginfo@nse.co.in

Nifty50

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग ॲंड फायनान्स

(सिआयएन: U91110MH1928GAP001391) कोहिन्र सिटी, कमर्शियल – ॥ टॉवर–।, २रा मजला, किरोल रोड, कुर्ला (प.), मुंबई ४०००७ दूरव्यनी: +९९-२२-६८५०७००० ई-मेल: admin@libf.org.in वेबसाईट: www.libf.org.in

सदस्यांच्या ९४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ह्याद्वारे सूचित करण्यात येत आहे की ९४व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार नमूद केलेले कामकाज पार पाडण्याकरिता संस्थेची ९४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शनिवार दिनांक ०४** सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता (भाप्रवे) फक्त दुहेरी व्हिडियो कॉन्फरन्सिंग/अन्य दुकश्राच्य साथने (ओएव्हीएम) द्वारे आयोजित केली जाईल. कंपनी अधिनियम, २०१३ च्या लागू प्रावधानांच्या अनुपालनाने तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली परिपत्रके (एमसीए परिपत्रके) अनुक्रमे दिनांकित ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२० व ३० डिसेंबर २०२० प्रमाणे नियमांनुसार ही एजीएम एका सामाईक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ ओएव्हीएमद्रारे आयोजित केली जाईल. संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय हे बैठकीचे ठिकाण मानले जाईल.

वर जुल्लीवत परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये संस्थेच्या एजीएमची सूचना कंपनीच्या सन २०२०-२१ च्या वार्षिक अहवालासहित बुधवार दिनांक ११ ऑगस्ट, २०२१ रोजी संस्थेकडे नोंदणीकृत असलेल्या व ई-मेल परो उपलब्ध असलेल्या सर्व सदस्यांना ई-मेल द्वारे पाठविली आहे. एमसीए परिपत्रक/कांनुसार ९४व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्यकता समाप्त केली आहे. त्यानुसार एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्य उपलब्ध नसेल. वार्षिक स्थानुसार एजीएमची सूचना वार्षों के स्वत्यक्ष स्थानित स अहवालासहित एजीएमची सूचना संस्थेचे संकेतस्थळ www.iibf.org.in/AnnualReport.asp आणि रनएसडीएल चे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

दूरस्थ ई-मतदान व एजीएम येथे ई-मतदान

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सह वाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या अनुपालनार्थ सदस्यांना नॅशनल सेक्युरिटिज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल द्वारे तरतूद केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा (द्रस्थ ई-मतदान) वापर करून एजीएम सूचनेमध्ये नमूद सर्व उरावांवर त्यांचे मतदान करण्याकरिता सुविधेची तरतूद करण्यात आली आहे आणि सदर मतदानाद्वारे कामकाज पार पाडण्यात येईल. अधिनियम व नियमांच्या अनुषंगाने ई-मतदानाचा तपशील

- एजीएममध्ये वर्णन केलेल्या सामान्य व्यवसाय व विशेष व्यवसायांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीच्या मतदानाद्वारे व्यवहार करता येऊ शकेल. वार्षिक अहवालासहित ई-मतदानाच्या सूचनांसह एजीएमची सूचना संस्थेचे संकेतस्थळ www.iibf.org.in. आणि एनएसडीएल चे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.
- इंस्टिट्युशनल सदस्यांनी आपल्या अधिकृत प्रतिनिधीस एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे माग घेऊन दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान करण्याकरिता त्यांच्या बोर्ड किंवा शासकीय मंडळाच्या ठराव/प्राधिकृत ठरावाच्या (पीडीएफ/जेपीजी फॉर्मेट्ची) स्कॅन्ड प्रत पाठविणे आवश्यक आहे. सदर् ठराव/प्राधिकृत ठराव हा त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यावरुन छाननीकारास ई-मेलद्वारे scrutiniser@csdakamat.com येथे व एक प्रत www.evoting.nsdl.com येथे पाठवावी.
- दूरस्थ मतदानाच्या कालावधीचा प्रारंभ मंगळवार दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९:०० वौजता (भाप्रवे) होईल व समाप्ती शुक्रवार दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजी सायं ५:०० वाजता (दोनही दिवस समाविष्ट) होईल. ह्या कालावधीमध्ये सदस्य इलेक्ट्रॉनिकली मतदान करु शकतील. त्यानंतर एनएसडीएलद्वारे ई-मतदानाची प्रणाली थांबविष्यात येईल व दूरस्थ ई-मतदान विहित वेळेनंतर
- दूरस्थ ई-मतदान व एजीएममध्ये मतदान करण्याकरिता सदस्यांच्या पात्रतेचा कट-ऑफ दिनांक शैनिवार, २८ ऑगस्ट, २०२१ आहे.
- पुढे आर्टिकल्स ऑफ असोसिएशनच्या अनुषंगाने फक्त इंस्टिट्युशनल सदस्य, असोसिएट सदस्य आणि फेलो सद्स्य यूनाच एजीएममध्ये ई–मतदान क्रण्याचा अधिकार आहे. असोसिएट आणि फेलो सदस्यांना प्रति व्यक्ति एका मताचा अधिकार आहे आणि इंस्टिट्युशनल सदस्याना कट ऑफ सदस्थाना प्रात व्यक्ति एका निर्धाया जावजार जाह जाहा क्राञ्च क्राञ्च हिनांकापर्यंत त्यांच्या वार्षिक वर्गणी शुल्काच्या वर्गणीतील प्रत्येकी रु. १०००/ – च्या प्रमाणात एक मत मिळेल. कट ऑफ दिनांकास पात्र असलेले संस्थेचे इस्टिट्युशनल, असोसिएट किंवा फेले सदस्य एजीएम सूचनेमध्ये दश्विवेतच्या सर्व ठरावांवर दूरस्थ ई-मतदान किंवा एजीएममध्ये मतदान(फक्त ई-मतदान प्रणालीनुसार) द्वारे मत देण्यासाठी पात्र असतील. अन्य सदस्यांनी ह सूचना केवळ माहितीखातर आहे असे मानावे.
- पूजीएमच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल आणि ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान केलेले नाही, त्यांना एजीएममध्ये आपले मत नोंद्रविण्याचा अधिकार मिळेल. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहू शकतात पण त्यांना एजीएममध्ये परत मत देण्याचा अधिकार नसेल.
- जी व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्यावर संस्थेची सदस्य बनते व तिच्याकडे कट ऑफ दिनांकास मताचा अधिकार असतो, ती www.evoling.nsdi.com थेथे विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करु शकेल. परंतु जर ती व्यक्ती आधीच दूरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल तर ती विद्यमान युझर आयडी व पासवर्डचा उपयोग करुन मतदान करु शकेल.
- ज्या सदस्यांचा ई-मेल संस्थेकडे नोंदणीकृत नसेल त्यांनी आपले ई-मेल श्री धर्मवीर मार्चिनो, डेप्यूटी डायरेक्टर, मेंबर सपोर्ट सर्व्हिसेस, यांच्याकडे dd.mss@iibf.org.in येथे ई-मेल पाठकून नोंदणी करावी.
- दूरस्थ ई-मतदान व एजीएममध्ये मतदान ह्याबाबत अधिक माहितीकरिता कृपया एजीएमची सूचना पाहावी. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाबाबत शंका असल्यास www.evoting.nsdl.com येथे डाऊनलोड विमागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांकरित ई–मतदान वापर पुस्तिकेचा संदर्भ घ्यावा, किंवा टोल-फ्री क्रमांक १८००-१०२०-९९० आणि १८००-२२४-४३० येथे संपर्क करावा किंवा श्री. अमित विशाल, सिनियर मॅनेजर, एनएसडीएर ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०००१३, ई-मेल: evoting@nsdl.co.in/ amitv@nsdl.co.in, दूरध्यनी क्र. (०२२) २४९९ ४२०० येथे संपर्क करावा. सदस्य श्री धर्मवीर मार्चिनो, डेप्युटी डायरेक्टर, मेंबर सपोर्ट सर्व्हिसेस, आय आय बी एफ यांना dd.mss@iibf.org.in येथे लिहू शकतात.
- एजीएम सूचनेच्या टिप्पण्यांमध्ये सर्व मतदार आणि अमतदार सदस्यांकरिता एजीएममध्ये उपस्थिती व ई-मतदानाच्या तपशिलवार सूचना उपलब्ध आहेत. सदस्यांना विनंती आहे की एजीएममध्ये भाग ोण्याकरिता त्यांनी त्यांचा संदर्भे घ्यावा. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बैंकिंग अँड फायन

स्थळ: मुंबई दिनांकः ११/०८/२०२१ बिस्व केतन दास मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन: 0८0६७२८२

सार्वजनिक सूचना

एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड CIN: L99999MH1995PLC094641 नोंदणीकृत कार्यालयः एडेलवाइस हाकस, ऑफ सी.एस.टी. रोड, कालिना, मुंबई – ४०० ०९८. फोनः +९१ २२ ४००९ ४४०० | फॅक्सः +९१ २२ ४०८६ ३६१०

ई-मेल : efsl.shareholders@edelweissfin.com । वेबसाइट: www.edelweissfin.com एडेलवाइस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग /

इतर दूकश्राव्य माध्यमांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि बुक क्लोझरची सूचना

यादारे सूचना देण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेले सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ में २०२० आणि इतर लागू परिपत्रके, काही असल्यास, ('एमसीए परिपत्रके') आणि कंपनी कायदा, २०१३ मधील लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत तयार करण्यात आलेले नियम ("कायदा") आणि सिक्युरिटीज ॲंग्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी वेळोवेळी जारी केलेली प्रमाणपत्रे (''सेबी प्रमाणपत्रे'') [एकत्रितपणे "संबंधित परिपत्रके" असे संबोधण्यात येईल] आणि सेबी (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या प्रगटिकरणाच्या आवश्यकता) अधिनियम, २०१५ (''सेबी लिस्टिंगचे नियम'') अन्वये एडेलवाईस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (''कंपनी'') सदस्यांची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याच्या सूचनेमध्ये ("सूचना") नमूद्र केलेले कामकाज पार पाडण्यासाठी शुक्रवार, ३ सप्टेंबर २०२१ रोजी दुगारी ०४:०० वाजता (मा.प्र.वेळ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') /इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') आयोजित करण्यात येत आहे.

iबंधित परिपत्रकांची पूर्तता करण्यासाठी, वार्षिक सर्वसाधारण सभेवी सूचना आणि वित्तीय विवरण, संवालव मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल, आणि त्यासोबत जोडण्याचे इतर दस्तऐवज (वार्षिक अहवाल २०२०-२१) ज्यांच्या ई-मेल आयडीज कंपनी किंवा डिपॉझिटरी(ज) यांचेकडे नोंदविल्या आहेत अशा सदस्यांना ११ ऑगस्ट २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात आले आहेत. वार्षिक अहवाल २०२०-२१ची प्रत कंपनीच्या देबसाईटवर www.edelweissfin.com येथे, बीएसई लिमिटेड (बीएसई) यांच्या वेबसाईटवर <u>www.bseindia.com</u> येथे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांच्या वेबसाईटवर www.nseindia.com येथे आणि नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या वेबसाईटवर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे देखील उपलब्ध आहे. दूरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदानाची सुविधा

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (नियम) मधील नियम २०, आणि लिस्टिंगचे नियम मधील अधिनियम ४४ आणि संबंधित परिपत्रके, वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, यासोबत वाचले असत कंपनी कायदा, २०१३ (कायदा) मधील कलम १०८ मधील तरतुर्दीचा पाठपुरावा करताना, कंपनीने वार्षिक सर्वसाधारण समेमध्ये विचाराधीन असलेल्या प्रस्तावांवर मतदान करण्याचा अधिकार बजावण्यासाठी सदस्यांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांदारे मतदान करण्याची सविद्या उपलब्ध करून दिली आहे. वार्षिक विसाधारण सभेच्या सूचनेत ई-मतदानाची प्रक्रिया नमूद केली / स्पष्ट करून सांगितली आहे. सदस्यांद्वारा दूरस्थ ई-मतदान पद्धतीने त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची ही सुविधा एनएसडीएल – इलेक्ट्रॉनिक मतदान सेवा पुरवठादार द्वारा उपलब्ध करून देण्यात येईल. कायदा, नियम आणि अधिनियम यातील तस्तुदींचा पाठपुरावा करण्यासंबंधी तपशील, सदस्यांसाठी खाली

- दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ०९:०० वाजता भा.प्र.वेळ सरू होईल आणि २ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता भा.प्र.वेळ संपेल. ह्या कालावर्ध दरम्यान, २७ ऑगस्ट २०२१ ह्या अंतिम मुदतीच्या तारखेला छापील स्वरूपात किंवा हिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणारे कंपनीचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ०५.०० नंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यानंतर एनएसडीएल द्वारा ई-मतदानासाठी ही सुविधा अकार्यान्वित करण्यात येईल.
- एकतर छापील स्वरूपात समभाग घारण करणारे किंवा २७ ऑगस्ट २०२१ रोजी ज्यांची नावे सदस्यांच्या रजिस्टरवर असतील किंवा हिपॉझिटरीज यांनी ठेवलेल्या लाभघारक मालकांच्य रजिस्टरमध्ये असतील असेच कंपनीचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करण्यास किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्यास पात्र असतील
- सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य झाल्यास आणि तिच्यापाशी अंतिम मुदतीच्या तारखेला समभाग असल्यास, सदर व्यक्तीने युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी सूचनेत नमूद केलेल्या पद्धतीचा पाठपुरावा करावा.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यापुर्वी सदस्यांना सूचनेत नमूद केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत आहे.

मतदान व दूरस्थ प्रक्रियेची योग्य आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी श्री. बी. नरसिंग्हन यांची, व स्थितीत श्री. अनिवाश बागूल यांची, त्यांच्या अनुपस्थितीत, श्री. के. वेंकटरमणन्, प्रॉक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. संचालक मंडळाने शिफारस केलेला लाभांश वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्यास, लागू असेल

त्यानुसार, स्त्रोतांतून कर वजावटीच्या अधीन राहून, ७ सप्टेंबर २०२१ ते १६ सप्टेंबर २०२१ ह्या कालावधीत खालील सदस्यांना त्याचे पैसे अदा करण्यात येतील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात घारण केलेल्या इक्विटी समभागाच्या बाबतीत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज

लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांनी सादर केलेल्या यादीत दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी लामधारक मालकांच्या यादीत लामधारक मालक म्हणून ज्यांची नावे आहेत असे सदस्य, आणि छापील स्वरूपात धारण केलेल्या इक्विटी समभागाच्या बाबतीत, इक्विटी समभागांच्या ट्रान्समिशन/

ट्रान्सपोझिशन साठी प्राप्त झालेल्या वैद्य विनंती(विनंत्या)वर कार्यवाही केल्यानंतर, दिनांक २८ ऑगस्ट

२०२१ रोजी कंपनीच्या रजिस्टरमध्ये ज्यांची सदस्य म्हणून नावे आहेत असे सदस्य." याद्वारे कायद्यातील कलम ९१ अन्वये आणि लिस्टिंग नियमांतर्गत देखील सूचना देण्यात येत आहे की, सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनीची समभाग हस्तांतरण पुस्तिका २८ ऑगस्ट २०२१ ते २ सप्टेंबर २०२१ ह्या

गलावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. काही चौकशीसाठी, आपण मागधारकांसाठी <u>www.evoting.nsdl.com</u> येथील डाऊनलोड मागात असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी असलेली ई-मतदान पुस्तिका पाहू कता किंवा टोल फ्री क्रमांक: १८००-२२२-९९० येथे संपर्क साधू शकता किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल, ई-मेल आयडी: evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकता.

> करिता एडेलवाइस फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड स्वाक्षरी/-

मुंबई, १२ ऑगस्ट २०२१

तरूण खुराना

Edelweiss

दिनांक : १२/०८/२०२१ स्थळ : एरोली

सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि लागू होणारे रुल्स यांसह संबंधित कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा **ॲक्सिस बँक लि.** यांना अधिकार आहे. ॲक्टच्या सेक्शन १३ व सब सेक्शन १३ अंतर्गत तरतुदींनुसार आपण सर्वजण सदर नोटीसीला अनुसरून खाली नमूद केलेल्या बँकेकडे सुरक्षित तारण म्हणून ठेवण्यात आलेल्या मालमत्ता बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे विक्री, माडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकत नाही. शाखेचे नांव आणि कर्जदाराचे, सह-कर्जदाराचे,

सदर करार आणि कागदपत्रे यांनुसार कर्जदारांची बांधिलकी म्हणून खाली दिल्याप्रमाणे त्यांच्या नावापुढे नमूद करण्यात आलेल्या मालमत्ता **ऑक्सस बँक लि.** च्या ताब्यात आहेत.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (सरफेसी ॲक्ट) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट

(एन्फोर्समेंट) रुल्स् २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत रुल ३(१) सह

अॅक्सिस बॅंक लि. मध्ये असलेली खाली नमूद करण्यात आलेली खाती अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आलेली आहेत, त्यावरुन बॅकेने सरफेसी ॲक्टच्या सेक्शन १३(२) नुसार खाली

नमूद तारखांना सूचना जारी केल्या आहेत. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या अलिकडे माहित असलेल्या पत्त्यावर सदर नोटीसा

बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे. खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार

यांना कळविण्यात येते की, त्यांनी ह्या नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या तारखेस येणे असलेली रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या दराने

रक्कम, परत करण्याच्या तारखेपर्यंतचे कर्ज/आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार भविष्यातील व्याजासह **ॲक्सिस बँक लि**. यांना परत करावी.

जर संबंधित कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार **ॲक्सिस बँक लि.** ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, खाली नमूद केलेल्या तारण मालमत्तांच्या संदर्भात

अ. क्र. गहाणदाराचे व जामीनदाराचे नाव आणि पत्ता एनपीएची तारीख मागणी नोटीसीची तारीख कर्जाचा प्रकार आणि कर्ज खाते क्र 🖣 में. अग्रसेन ट्रेड मर्चंट प्रा. लि. (कर्जदार), शॉप नं. २३, निर्मल नगर सीएचएसएल, तळ मजला, सी विंग, साई बाबा नगर, मिरा भाईंदर रोड, | रु. ५,३९,१३,४९२.९९ (रु. पाच कोटी मिरा रोड — ४०९१०७, तसेचः बी–२१२, वेस्टर्न एज–।।, मेट्रो मॉलच्या मागे, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६. **२) श्री. नरेन्द्र हरीप्रसाद** एकोणचाळीस लाख**्तेरा हजार** चारशे ब्याण्णव आणि पैसे नव्याण्णव **अगरवाल**, (संचालक/जामीनदार), मे. अग्रसेन ट्रेड मर्चंट प्रा. लि., बी–२१२, वेस्टर्न एज–।।, मेट्रो मॉलच्या मागे, बोरिवली (पूर्व), मुंबई -४०००६६. **तसेच:** जे/२०४, कंट्री पार्क, दत्त पाडा रोड, टाटा स्टिलच्या समोर, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६. **३) मे. सॉयल नेत्रा रिटेलर्स** फक्त) दि. २३/०६/२०२१ रोजी, (दि. ३०/१२/२०२० पर्यंत लागू प्रा. लि., (कार्पोरेट जामीनदार/गहाणदार), १०५, अंधेरी इंडिस्ट्रियल इस्टेट, जानकी सेंटरच्या मागे, जीवन नगर, विरा देसाई रोड केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०००५३. **तसेच**: यूनिट नं. १ व २, ३ रा मजला, झूम प्लाझा मॉल, एल टी रोड, गोराई बस डेपो, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२. ४) मे. मनाली एन्टरप्रायझेस प्रा. लि. (कापोरेट जामीनदार), ३०, गोपाल भूवन, २ रा मजला, १९९, संपूर्ण रक्कम परत करेपर्यंतचे व्याज प्रिन्सेस स्ट्रिट, मुंबई – ४००००२.

मागणी नोटीस : ३१/०७/२०२१ एनपीएची तारीख: ३०/१२/२०२०

ओव्हरङ्गाफ्ट – ९९८०३००५४८९४३४८ एफआयटीएल (फनडेड इन्ट्रेस्ट टर्म लोन) – ९२००६००५०२४७०५४ स्थावर गहाण मालमतेचा तपशील : मालमचा क्र. १ : सर्हें नं. १६३ (भाग), आरडीपी–१, सीटीएस नं. १९, यूनिट नं.१, ३ रा मजला, झुम प्लाझा बिल्डींग, क्षेत्रफळ २०२९ चौ.फू, चटईक्षेत्रफळ, गाव बोरिवली, ता. बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, व्यवसाईक युनिट, रॉयल नेत्रा रिटेलर्स प्रा. लि. यांच्या मालकीचे. **मालमत्ता क्र. २ :** सर्व्हें नं. १६३ (भाग) आरडीपी–१, सीटीएस नं. १९, यूनिट नं.२, ३ रा मजला, झुम प्लाझा बिल्डींग, क्षेत्रफळ २०२१ चौ.फू, चटईक्षेत्रफळ, गाव बोरिवली, ता. बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा, व्यवसाईक युनिट, रॉयल नेत्रा रिटेलर्स प्रा. लि. यांच्या मालकीचे.